


ABHINAV CAPITAL SERVICES LIMITED

B-709, Express Zone, W Express Highway, South Side, Opp Adani Electricity Malad (East), Mumbai – 400097.
Tel: 022-28425907 FAX: 022-28426526
www.abhinavcapital.com, CIN No: L65990MH1994PLC083603



Date: 14th February 2025

To,
Corporate Relation Department,
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001

BSE – Scrip Code: 532057

Dear Sir/Madam,

Subject: Submission of copies of Newspaper Publication in respect of Results.

In terms of the SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement in respect of unaudited Financial Results for the quarter ended 31st December 2024, published in “The Free Press Journal”, English Newspaper & in “Navshakti” in Marathi Newspaper on 14th February 2025.

Kindly take it on record

Yours faithfully

For Abhinav Capital Services Limited

Chetan Karia
Managing Director
(DIN No.: - 000151113)

Encl.: as above.

TERRAFORM REALSTATE LIMITED

Regd. Office: Godrej Coliseum, A- Wing 1301, 13th Floor, Behind Evarad Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: +91 (22) 62704900. CIN: L27200MH1985PLC035841
Web: www.terraformrealstate.com. E-mail: secretarial@terraformrealstate.com

Extract of Unaudited Financial Result for the Quarter Ended 31st December, 2024

(Rs. in Lacs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2023	31-03-2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	0.00	0.00	0.00	0.01	0.01
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.70)	(1.18)	(1.09)	(5.11)	(3.58)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.70)	(1.18)	(1.09)	(5.11)	(3.58)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.00)	(0.87)	(0.81)	(3.78)	(2.65)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(2.00)	(0.87)	(0.81)	(3.78)	(2.65)
6	Equity Share Capital	50.00	50.00	50.00	50.00	50.00
7	Other Equity excluding Revaluation Reserve (as shown in the Balance Sheet of previous year)	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)	(0.4)	(0.17)	(0.16)	(0.76)	(0.53)
	Basic / Diluted EPS	(0.4)	(0.17)	(0.16)	(0.76)	(0.53)

Notes:

- The above results for the quarter ended 31st December 2024 are reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on 12th February, 2025 and are subjected to a "Limited Review Report" by the Statutory Auditor.
- The Un-Audited Financial Results of the Company for the Quarter ended 31.12.2024 are available on the Company's website www.terraformrealstate.com and also available on BSE Ltd. respectively.
- The above statements have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The figures of previous periods are regrouped / rearranged wherever considered necessary to correspond with the current period presentation.
- The figures in ` Lakhs are rounded off to two decimals.

For and on behalf of the Board of Directors of
Terraform Realstate Limited
Bhavisha Dedhia
Managing Director (DIN: 09471104)

Place : Mumbai
Date : 12th February, 2025

Abhinav Capital Services Limited

B-709, Express Zone, Western Express Highway, Opp Adani Electricity, Malad (East), Mumbai-400097
CIN : L65990MH1994PLC083603

Statement of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months Ended 31.12.2024

(₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Nine Months Ended		Year ended
		31-12-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income From Operations*	125.97	334.71	438.18	1,298.14	1,529.47
2	Net profit/(loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Item)	62.21	212.24	123.07	995.17	1,088.87
3	Net profit/(loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary Item)	62.21	212.24	123.07	995.17	1,088.87
4	Net profit/(loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	42.86	161.91	61.12	844.41	926.01
5	Total comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax))	265.06	913.59	859.08	958.47	739.58
6	Paid up Equity Share Capital	692.46	692.46	692.46	692.46	692.46
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	4,884.48	5,239.63	4,884.48	5,239.63	5,321.23
8	Other Comprehensive income	2,988.29	1,911.35	2,988.29	1,911.35	1,692.46
9	Networth	8,565.23	7,843.44	8,565.23	7,843.44	7,706.15
10	Paid up Debt capital /Outstanding Debt	2.33	3,840.90	2.33	3,840.90	3,750.00
11	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL	NIL	NIL	NIL
12	Debt equity Ratio	0.00	5.55	0.00	5.55	5.42
13	Earning Per Share (of Rs. 10/- Each) (for continuing and Discontinued Operations)-					
	1. Basic (In Rs.)	0.62	2.34	0.88	12.19	13.37
	2. Diluted (In Rs.)	0.62	2.34	0.88	12.19	13.37
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA
15	Debt Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	52.81	0.26	52.81	0.26	0.29
17	Interest Service Coverage Ratio	1.55	5.35	1.55	5.35	4.27

Notes:

- The above Unaudited Financial Results were reviewed & approved at the meeting of the Board of Directors held on 12th February, 2025 and subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.
- An amount of Rs. 176.81 Lacs representing profit on sale of investment has been reclassified to other comprehensive income.
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the audited financial results is available on stock exchange website www.bseindia.com and on Company's website (www.abhinavcapital.com)
- The financial results have been prepared with the Indian accounting Standards ("Ind-AS") as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as specified in Section 133 of Companies Act, 2013.

By Order of the Board
For Abhinav Capital Services Ltd.
Sd/-
Chetan karia
Chairperson
DIN: 00015113

Place : Mumbai
Date : 12th February 2025

AZAD INDIA MOBILITY LIMITED

(Formerly known as Indian Bright Steel Co Ltd)
CIN : L29100MH1960PLC011794
Regd Office: G-6, 8th Floor, Everest Building, Janata Nagar, Tardeo Road, Tardeo, Haji Ali, Mumbai, Maharashtra - 400034.
Website: www.indianbrightsteel.com Email Id: indianbrightsteelco@gmail.com

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended on December 31, 2024

(₹ in lakhs)

Sr. No.	Particular	Standalone Quarter Ended		Standalone Nine Months Ended		Standalone Year Ended
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Income from operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(a) Net Sales / Income from Operations	20.85	51.57	0.09	91.42	0.35
	(b) Other income	20.85	51.57	0.09	91.42	0.35
2	Total income from operations (net)	20.85	51.57	0.09	91.42	0.35
3	Expenses					
	(a) Cost of materials consumed	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(b) Purchases of stock in trade	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(c) Changes in inventories of finished goods, work in progress and stock in trade	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	(d) Employee benefits expense	9.64	19.55	1.37	32.19	4.52
	(e) Depreciation and amortisation expenses	1.77	0.52	0.00	2.29	0.00
	(f) Other expenses	32.75	18.68	6.32	84.69	12.15
	Total expenses	44.16	38.75	7.69	119.17	16.66
4	Profit / (Loss) from operations before other income, finance costs and exceptional items (1-2)	(23.31)	12.82	(7.60)	(27.75)	(16.31)
5	Profit / (Loss) from ordinary activities before finance costs and exceptional items	(23.31)	12.82	(7.60)	(27.75)	(16.31)
6	Finance Costs	-	-	-	-	-
7	Profit / (Loss) from ordinary activities after finance costs and before exceptional items (4+5)	(23.31)	12.82	(7.60)	(27.75)	(16.31)
8	Exceptional items	-	-	-	-	8.10
9	Profit / (Loss) from ordinary activities before tax (6+7)	(23.31)	12.82	(7.60)	(27.75)	(16.31)
10	Tax expense	-	-	-	-	-
11	Profit / (Loss) from ordinary activities after tax (8+9)	(23.31)	12.82	(7.60)	(27.75)	(16.31)
12	Extraordinary items (net of tax expense)	-	-	-	-	-
13	Net Profit / Loss for the period (10+11)	(23.31)	12.82	(7.60)	(27.75)	(16.31)
14	Share of profit / (loss) of associates	-	-	-	-	-
15	Minority interest	-	-	-	-	-
16	Net Profit / (Loss) after taxes, minority interest and share of profit / (loss) of associates (12 + 13 + 14)	(23.31)	12.82	(7.60)	(27.75)	(16.31)
17	Other Comprehensive Income	-	-	-	-	-
18	Paid - up equity share capital (Face Value of share shall be indicated)	2,912.56	2,912.56	100.00	2,912.56	100.00
19	Reserves (excluding revaluation reserves, if any)	10/-	10/-	10/-	10/-	10/-
20	Earnings per share (before extraordinary items) (of Rs. 10/- each):(not annualised)					
	(a) Basic	(0.08)	0.04	(0.76)	(0.10)	(1.63)
	(b) Diluted	(0.08)	0.04	(0.76)	(0.10)	(1.63)
21	Earnings per share (after extraordinary items) (of Rs. 10/- each):(not annualised)					
	(a) Basic	(0.08)	0.04	(0.76)	(0.10)	(1.63)
	(b) Diluted	(0.08)	0.04	(0.76)	(0.10)	(1.63)

Notes:

- The Financial Results for the Quarter ended 31st December,2024 are in compliance with Ind AS and other accounting principles generally accepted in India. The Statutory Auditors of the company have carried out the Limited Review Report of the aforesaid financial results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of Directors held on 13th February, 2025
- Figures for the previous periods have been regrouped and /or reclassified wherever necessary to confirm with the Current period presentation.

For and On behalf of the Board of Directors of:
Azad India Mobility Limited
Bupinder Singh Chadda
Managing Director
DIN: 00151568

Place: Mumbai
Date: 13.02.2025

MAHATRANSCO

Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd.

NOTICE INVITING TENDER CPD/136 -2024-25

Tenders are invited through e-Tendering in SRM Two Bid system from the registered vendors for Supply of following:

Tender No. & Description of Material	Estimated Amount (in Rs. Lakhs)	Due Date & Time (Hrs.) Submission & Opening of Tender	
	Tender Fee (in Rs.)		
SP/T-0501/0225 [RFX No.5000001373] [3 rd Call] Procurement of 1600kVA, 11/0.433kV (01 No.) and 1600kVA, 33/0.433kV Dry Type Auxiliary Transformer (01 No.) for Chandrapur and Padghe HVDC Terminal Station under CAPEX Budget FY-2022-23 [3rd Call]	143.72	21.02.2025 16:00	21.02.2025 16:15
	5000.00		

Contact Person: Office of the Executive Engineer (P&C)
Tel. No. 022-69852720/022-69852717 Cell No. 09619469933
Email : cecca@mahatransco.in, secpa@mahatransco.in, eepr5@mahatransco.in, eepp@mahatransco.in

For further details visit our website <http://www.srmetender.mahatransco.in>
Any further amendments will be published on the MSETCL website www.mahatransco.in. So bidders are requested to check the website.

Sd/-
Executive Engineer (P&C)

SILVERLINE

SILVERLINE TECHNOLOGIES LIMITED
CIN No: L99999MH1992PLC066360
Regd. Off: Silverline Technologies Ltd., Unit No. 509, 5th Floor, Centrum IT Park, Near Satkal Hotel, Wagle Industrial Estate, Thane West 400604
Contact no: 9821140008 *Website: www.silverlinetechnology.com *E-mail ID: companysecretaries03@gmail.com
Statement of Standalone Unaudited Financial Result for the 3rd Quarter and nine months ended 31/12/2024 (Rs.in Lakhs)

Particulars	STANDALONE					
	Quarter ended		Nine months ended		Year ended	
	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1 Total income from operations	-	69.70	40.60	145.37	125.45	172.21
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(92.75)	3.28	7.57	(87.45)	20.60	1.90
3 Net Profit / (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	(92.75)	3.28	7.57	(87.45)	20.60	1.90
4 Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	(92.75)	3.28	7.57	(87.45)	20.60	1.90
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax), and Other Comprehensive Income (after Tax))	(92.75)	3.28	7.57	(87.45)	20.60	1.90
6 Equity Share Capital	1559.27	599.85	599.85	1559.27	599.85	599.85
7 Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-	-	-	-
8 Earnings per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)						
(a) Basic	(0.06)	0.01	0.01	(0.06)	0.02	0.002
(b) Diluted	(0.06)	0.01	0.01	(0.06)	0.02	0.002

Notes:

- The above extract of unaudited Financial Result was reviewed by the audit committee and approved at the Board Meeting held on 13.02.2025.
- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.silverlinetechnology.com
- The above results are in compliance with Indian Accounting Standards (INDAS) notified by the Ministry of Corporate Affairs.
- The figures for the corresponding previous period have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable.

For and on behalf of the Board of Director
Silverline Technologies Limited
Chinmay Pradhan
Additional Director
DIN: 1075372

Place: Thane
Date: 13.02.2025

SOLID STONE COMPANY LIMITED

Regd. Office : 1501, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai-400021
CIN : L28690MH1990PLC058449 Website : www.solid-stone.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024

(Rs. in lakhs (except EPS))

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended		Nine months ended		Year Ended	
		31 Dec.2024	30 Sep. 2024	31 Dec.2023	31 Dec.2024	31 Dec.2023	31 Mar.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue from operations (Net)	852.10	726.82	491.43	2,003.39	1,673.40	2,401.66
2	Net Profit for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	37.78	39.37	18.90	81.68	82.85	111.99
3	Net Profit for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items and Associate Share)	37.28	38.69	18.49	80.11	82.27	112.29
4	Net Profit for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	28.47	29.93	20.27	62.40	56.51	85.27
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	28.02	29.48	19.89	61.07	55.40	83.50
6	Paid-up equity share capital (face value of Rs. 10/-)	538.00	538.00	538.00	538.00	538.00	538.00
7	Reserves (including Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	1,629.09
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (Not Annualised)	0.53	0.56	0.38	1.16	1.05	1.59

Key numbers of Unaudited Standalone Financial Results (Rs. in Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended		Nine months ended		Year Ended	
		31 Dec.2024	30 Sep. 2024	31 Dec.2023	31 Dec.2024	31 Dec.2023	31 Mar.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Revenue from Operations	852.10	726.82	491.43	2,003.39	1,673.40	2,401.66
2	Profit before tax	37.78	39.37	18.90	81.68	82.85	111.99
3	Profit after tax	28.97	30.61	20.67	63.97	57.09	84.98

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 12.02.2025.
- The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and Company's website www.solid-stone.com

For Solid Stone Company Limited
Sd/-
Milan B. Khaikhar
Chairman & Managing Director
DIN : 00394065

Place : Mumbai
Date : 12/02/2025

Public Notice

NOTICE IS HEREBY GIVEN THAT MR. RITESH HALDAR, member of The Spectrum Co-operative Housing Society Ltd., (Regn. No. BOM/HSG/273 OF 1962 situated at 14-B Road, Khar (West), Mumbai 400052 has lost and / or misplaced his original Share Certificate No. 66 dated 09.08.1992 for 5 (five) fully paid up Shares of the face value of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 326 to 330 (both inclusive) in respect Flat No. 12 of the building known as Spectrum of the said Society and has therefore applied to the said Society for issue of Duplicate Share Certificate in lieu thereof.

Police Complaint has been lodged at Khar Police Station, Khar (West), Mumbai 400 052 on 03.02.2025 under Serial No. 0160/2025 dated 03.02.2025.

Any person/s having any claim or objections to the issuance of the Duplicate Share Certificate as provided under the Bye Laws of the society and thereafter, no claim and/or objections will be entertained by the society for the purpose.

Mumbai Dated: 14 .02. 2025
The Spectrum Co-operative Housing Society Ltd.,
Sd/-
Hon Secretary

AJR INFRA AND TOLLING LIMITED

(formerly Gammon Infrastructure Projects Limited)
CIN : L45203MH2001PLC131728
Registered Office: 3rd Floor, 3/8, Hamilton House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038. INDIA
Tel: 91 - 22 - 67487200 E-mail: info@ajrinfra.in Website: www.ajrinfra.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2024

(₹ In Lacs)

टेराफॉर्म मॅग्नेम लिमिटेड						
नों. कार्यालय : गोदरेज कॉन्सिलीअम, ए.विंग, १३०१, १३ वा मजला, एकाईड नगरागे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलागत, सायन (पूर्व), मुंबई-४०० ०२२. दूरध्वनी : +९१-(२२)-६२०४९१००; सीआयएस: एल५९९०एमएच१९८२पीएलसी०४०६८८४						
वेबसाईट : www.terraformmagnam.com; ई-मेल : secretarial@terraformmagnam.com						
३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा उतार						
क्र.	वर्षातील तपशील	संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष
		३१.१२.२०२४	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	
		अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	लेखापरिहित
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	०.०३	०.०३	०.४९	०.११	०.६६
२.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी)	(३.१९)	(१.५०)	(१.९४)	(७.२९)	(६.२९)
३.	कालावधीसाठी कर्मापूर्वी निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(३.१९)	(१.५०)	(१.९४)	(७.२९)	(६.२९)
४.	कालावधीसाठी करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(३.१९)	(१.५०)	(१.९४)	(७.२९)	(६.२९)
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करानंतर) घट्ट)	(३.१९)	(१.५०)	(१.९४)	(७.२९)	(६.२९)
६.	समगण भांडवल	२४.००	२४.००	२४.००	२४.००	२४.००
७.	पुनर्व्यवस्थित राखीव वागवून इतर इन्वेस्टी (मागील वर्षाच्या ताळेबंदीत दाखवण्यायोग्य)	०	०	०	०	(१८४६.२५)
८.	प्रति समगण प्रामा (प्रत्येकी रु. १०/- चे) (अर्जात आणि खांडित कामकाजासाठी) (अर्जात)	(१.३३)	(०.६३)	(०.८९)	(३.०४)	(२.६२)
९.	प्रति समगण प्रामा (प्रत्येकी रु. १०/- चे) (अर्जात आणि खांडित कामकाजासाठी) (अर्जात)	(१.३३)	(०.६३)	(०.८९)	(३.०४)	(२.६२)

टीपः
१. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठीचे वरील निष्कर्ष १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संघीय बैठकामध्ये लेखापरिहित समितीने पुनर्विचिंतित करून लिफावट केली व कंपनीच्या संचालक मंडळाने त्यास मंजुरी दिली आणि ते वैधानिक लेखापरिहितकांकरून पुनर्विचिंतित करून अहवालातर्फे अर्जात आहे.
२. कंपनीचे ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही साठीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष कंपनीची वेबसाईट www.terraformmagnam.com वर उपलब्ध आहेत तसेच बीएसई लि. वर देखील उपलब्ध आहेत.
३. यास कसेल्या घोषवलेल्या कॉन्सिलीअम (पूर्व) वर देखील व्यापारातील मास म्हणून पाहणे केलेल्या निष्कर्षातील तिच्या अर्जातर्फेच्या अधिदेशानुसार २६ एप्रिल, २०१९ दिनांकीत अधिदेशाने दिलेले कंपनीचे केले. अधिदेशातील ती वेळोवेळी वेगवेगळ्या कसती केवला. कंपनीने ताबडतोब सर्व देणी प्रदान करून संपुष्टातून टाकिल्याने पालन करणाऱ्या अधिदेशातील एक नोटीस बजावली. व्यवहाराच्या पुनर्विचारात संस्थात महात्वाच्या अस्थिरता आणि वाढत्यादरम्यान चालू असल्यामुळे कंपनी महात्वाच्या अस्थिरतेचे निराकरण आणि विशेष कार्यवाही द्याव्यात पूर्ण झाल्यावर इंड एस ११५ अंतर्गत मसुदा म्हणून ओळखता जाणार आहे.
४. वरील विवरणे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स) रु. २०१५ (इंड एस) ला अनुसरून आणि शास्य होई परंतु अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि घोणे यास अनुसरून बनवली आहेत.
५. आभारकृतेश्वर मागील कालावधीची आभारकृतेश्वरी पुनर्विचारात/पुनर्विचारात केली आहे जेणे करून चालू कालावधीच्या सादरीकरणाला सुसंगत होईल.
६. लाखातील आभारकृतेश्वरी नजिकच्या दशांशात वग केली.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता
टेराफॉर्म मॅग्नेम लिमिटेड
उद्योग मंडळ
व्यवस्थापकीय संचालक (सीआयएस) : ०६६३५३८८

ठिकाण : मुंबई
दिनांक : १२ फेब्रुवारी, २०२५

SIEMENS

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी अलेखापरिहित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निष्कर्ष

सीमेन्स लिमिटेड ("कंपनी") च्या संचालक मंडळाने, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत, लेखापरिहित समितीच्या शिफारशीवर आधारित, ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी अलेखापरिहित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांना मान्यता दिली आहे, जे सेबी (लिस्टिंग ऑव्निंगेशन अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीचे वैधानिक लेखापरिहित फाईन वॉटरहाऊस चार्टर्ड अकाउंटंट्स एलएलपी द्वारे मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन आहेत.

वरील नमुद आर्थिक निकालांसह त्यावरील वैधानिक लेखापरिहितकांचा मर्यादित पुनरावलोकन अहवाल कंपनीच्या वेबसाईट <https://www.siemens.com/in/en/company/investor-relations/financial-results.html> वर उपलब्ध आहेत आणि खाली दिलेला व्हीट प्रतिसाद (व्यूआर) कोड स्कॅन करून पाहता येईल:



ठिकाण : मुंबई

दिनांक : १२ फेब्रुवारी २०२५

सीमेन्स लिमिटेड करिता

सुनिल माधुर

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

सीमेन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : विला अग्रेग, लेव्हल २५, भूखंड क्र. १०८०,

डॉ. अनी वेदंत रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३०

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: L28920MH1957PLC010839

दूरध्वनी : +९१ २२ ६२५१ ६०००; फॅक्स : +९१ २२ २४३६ २४०३

ईमेल / संपर्क : Corporate-Secretariat.in@siemens.com

www.siemens.co.in/contact

संकेतस्थळ : www.siemens.co.in

Abhinav Capital Services Limited							
B-709, Express Zone, Western Express Highway, Opp Adani Electricity, Malad (East), Mumbai-400097							
CIN : L65990MH1994PLC083603							
Statement of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months Ended 31.12.2024							
Sr. No.	Particulars	Quarter ended		Nine Months Ended		Year ended	
		31-12-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023		31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		(Audited)
1	Total income From Operations*	125.97	334.71	438.18	1,298.14	1,529.47	
2	Net profit/(loss) for the period (before tax, Exceptional And /or Extraordinary Item)	62.21	212.24	123.07	995.17	1,088.87	
3	Net profit/(loss) for the period before Tax (After Exceptional and /or Extraordinary Item)	62.21	212.24	123.07	995.17	1,088.87	
4	Net profit/(loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	42.86	161.91	61.12	844.41	926.01	
5	Total comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax))	265.06	913.59	859.08	958.47	739.58	
6	Paid up Equity Share Capital	692.46	692.46	692.46	692.46	692.46	
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	4,884.48	5,239.63	4,884.48	5,239.63	5,321.23	
8	Other Comprehensive income	2,988.29	1,911.35	2,988.29	1,911.35	1,692.46	
9	Network	8,565.23	7,843.44	8,565.23	7,843.44	7,706.15	
10	Paid up Debt capital /Outstanding Debt	2.33	3,840.90	2.33	3,840.90	3,750.00	
11	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL	NIL	NIL	NIL	
12	Debt equity Ratio	0.00	5.55	0.00	5.55	5.42	
13	Earning Per Share (of Rs. 10/- Each) (for continuing and Discontinued Operations)-						
	1. Basic (In Rs.)	0.62	2.34	0.88	12.19	13.37	
	2. Diluted (In Rs.)	0.62	2.34	0.88	12.19	13.37	
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	
16	Debt Service Coverage Ratio	52.81	0.26	52.81	0.26	0.29	
17	Interest Service Coverage Ratio	1.55	5.35	1.55	5.35	4.27	

Notes:
1) The above Unaudited Financial Results were reviewed & approved at the meeting of the Board of Directors held on 12th February, 2025 and subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.
2) An amount of Rs. 176.81 Lacs representing profit on sale of investment has been reclassified to other comprehensive income.
3) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the audited financial results is available on stock exchange website www.bseindia.com and on Company's website (www.abhinavcapital.com)
4) The financial results have been prepared with the Indian accounting Standards ("Ind-AS") as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as specified in Section 133 of Companies Act, 2013.

By Order of the Board
For Abhinav Capital Services Ltd.
Sd/-
Chetan Karia
Chairperson
DIN: 00015113

Place : Mumbai
Date : 12th February 2025

शिवा सुटीगंज लिमिटेड						
नों. का. : ३८४-एम, दामोदर वाडी, ३रा मजला, काळवादेवी रोड, मुंबई-४०० ००२						
सीआयएस: एल१०११०एमवाय१९८५पीएलसी०३८२६५						
३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे विवरण						
क्र.	वर्षातील तपशील	संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने		संपलेले वर्ष
		३१.१२.२०२४	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	
		अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	लेखापरिहित
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४८.८९	७६.६९	९०.९५	२०८.८९	३१९.४८
२.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी)	(३.४५)	(१.२५)	(०.७५)	(२.२०)	(६.३२)
३.	कालावधीसाठी कर्मापूर्वी निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(३.४५)	(१.२५)	(०.७५)	(२.२०)	(६.३२)
४.	कालावधीसाठी करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(३.४५)	(१.२५)	(०.७५)	(२.२०)	(६.३२)
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करानंतर) घट्ट)	(३.४५)	(१.२५)	(०.७५)	(२.२०)	(६.३२)
६.	समगण भांडवल	७२.७८	७२.७८	७२.७८	७२.७८	७२.७८
७.	पुनर्व्यवस्थित राखीव वागवून इतर इन्वेस्टी (मागील वर्षाच्या ताळेबंदीत दाखवण्यायोग्य)	०	०	०	०	०
८.	प्रति समगण प्रामा (प्रत्येकी रु. १०/- चे) (अर्जात आणि खांडित कामकाजासाठी) (अर्जात)	(०.१७)	(०.१७)	(०.१७)	(०.१७)	(०.१७)
९.	प्रति समगण प्रामा (प्रत्येकी रु. १०/- चे) (अर्जात आणि खांडित कामकाजासाठी) (अर्जात)	(०.१७)	(०.१७)	(०.१७)	(०.१७)	(०.१७)

टीपः
१. हे वित्तीय निष्कर्ष इंड एस नुसार आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित नियमांच्या अहवाल मध्ये घालून दिलेला मगण आणि मापन तसेच यास अनुसरून बनवले आहेत.
२. वैधानिक लेखापरिहितकांनी ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने सादरीकरण करणाऱ्या कंपनीच्या अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विचारात केले आहे.
३. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरिहित समितीने पुनर्विचारात केले आणि त्यात १२.०२.२०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते पुनर्विचारात केले.
४. कंपनी टेक्स्टाईलस ह्या फक्त एकाच विभागात कार्यरत असल्याने इंड एस च्या आभारकृतेश्वर माहिती देणे गरजेचे नाही.
५. तुलनायोग्य होण्याकरिता आभारकृतेश्वर मागील वर्षाची आभारकृतेश्वरी पुनर्विचारात आणि पुनर्विचारात केली आहे. संचालक मंडळाच्या आदेशावरून शिवा सुटीगंज लिमिटेड साठी शरद सुकेका व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण : मुंबई
दिनांक : १२.०२.२०२५

MIRAE ASSET

Capital Markets

Mirae Asset Capital Markets (India) Private Limited

CIN: U65990MH2017FTC300493

Regd. Office : 1st Floor, Tower-4, Equinox Business Park, LBS Marg, off BKC, Kurla (West), Mumbai - 400070
e-mail : macm.compliance@miraeassetcm.com, Website : cm.miraeasset.co.in, Tel No. - +91 22 6266 1300

Extract of unaudited financial results for quarter and nine month ended 31st December 2024

(Amounts are in Rs. millions, except per share data)

Sr No.	Particulars	Standalone				
		Quarter ended		Nine month ended		Year ended
		31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	920.08	1,095.21	3,805.62	3,219.34	4,968.06
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional and/or Extraordinary items)	-184.17	-34.74	540.7	916.58	1,754.86
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-184.17	-34.74	540.7	916.58	1,754.86
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-145.31	-50.36	380.51	570.54	1,329.03
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]	-145.31	-50.33	381.17	570.57	1,328.1
6	Paid up Equity Share Capital	41,932.16	31,390.35	41,932.16	31,390.35	31,390.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	8,031.48	4,889.84	8,031.48	4,889.84	5,647.37
8	Securities Premium Account	2,514.22	511.28	2,514.22	511.28	511.28
9	Network	49,962.64	36,280.19	49,962.64	36,280.19	37,036.72
10	Outstanding Debt	6,434.27	0	6,434.27	0	981.15
11	Outstanding redeemable preference shares	0	0	0	0	0
12	Debt Equity ratio	0.13 Times	Not Applicable	0.13 Times	Not Applicable	0.03 Times
13	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) (of Rs.10/- each) Basic / Diluted (in Rs.) (not annualised)	-0.04	-0.02	0.1	0.2	0.45
14	Capital Redemption Reserve	Not Applicable				
15	Debenture Redemption Reserve	Not Applicable				
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	0.11 Times	Not Applicable	1.76 Times
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	4.88 Times	Not Applicable	24.99 Times

a) The above unaudited financial results which are published in accordance with Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, SEBI's Operational circular SEBI/HO/DDHS/P/CIR/2021/613 dated August 10, 2021 have been reviewed and approved by the Board of Directors at their meetings held on February 12, 2025. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange: www.bseindia.com

b) The results for the quarter and nine months ended December 31, 2024 and December 31, 2023 have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

c) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016.

For and on behalf of the Board of directors of Mirae Asset Capital Markets (India) Private Limited

CIN: U65990MH2017FTC300493

Sd/-
Jisang Yoo
Director
DIN : 05266340

Place: Mumbai
Date: 12th February 2025